

Total No. of Printed Pages: 3

SUBJECT CODE NO: - AA-1732
FACULTY OF HUMANITIES
B.A F.Y SEM II (CBCGS)(Pattern 2022)
Examination November / December 2024
Geography - III Geography of Landforms

[Time: 1:30 Hours]**[Max. Marks:30]**

N. B

Please check whether you have got the right question paper.

- 1) All questions are compulsory.
- 2) Draw diagram whenever necessary.
- 3) Use Only blue or black pen for writing.
- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे
- २) आकृत्यांसाठी पेन्सिलचा वापर करावा
- ३) फक्त निळ्या किंवा काळ्या पेनचाच वापर करावा


Q1 A) Answer multiple choice questions (Attempt all)**05**

- 1) 'U' shaped valley is created by ____
 - i. Rives
 - ii. Wind
 - iii. Glacier
 - iv. Sea waves
- 2) Sundarban Delta is formed by ____ rivers
 - i. Godawari
 - ii. Koyana
 - iii. Narmada
 - iv. Ganga
- 3) Loess plain is the depositional work of ____
 - i. Wind
 - ii. Glacier
 - iii. River
 - iv. Groundwater
- 4) Off Shores Bars are found at ____ region.
 - i. Desert
 - ii. Coastal
 - iii. Tundra
 - iv. Plains
- 5) Karst Window is the erosional work of ____
 - i. Glacier
 - ii. Sea waves
 - iii. Groundwater
 - iv. River.



अ) खालील बहुपर्यायी प्रश्न सोडवा (सर्व अनिवार्य)

- 1) 'U' आकाराच्या दर्शकी निर्मिती _____ कडून होते
 - i. नदी
 - ii. वारा
 - iii. हिमनदी
 - iv. सागरी लाटा
- 2) सुंदरबन त्रिभूज प्रदेशाची निर्मिती _____ नदीमुळे झाली
 - i. गोदावरी
 - ii. कोयना
 - iii. नर्मदा
 - iv. गंगा
- 3) लोएस मैदान हे _____ चे संचलन कार्य आहे.
 - i. वारा
 - ii. हिमनदी
 - iii. नदी
 - iv. भूजल
- 4) वाळुचे दांडे _____ प्रदेशात आढळतात.
 - i. वळवट
 - ii. किनारी
 - iii. टुंड्रा
 - iv. मैदानी
- 5) कार्स्ट खिडकी हे _____ क्षरण कार्य आहे.
 - i. हिमनदी
 - ii. सागरी लाटा
 - iii. भूजल
 - iv. नदी



B) Answer in a sentence (attempt all)

- 1) What is core pillar?
- 2) What is Gorge?
- 3) Waterfall is created by which external agents?
- 4) What is meant by applied Geomorphology?
- 5) Which are the types of erosional work of wind?

05

ब) एका वाक्यात उत्तरे लिहा (सर्व अनिवार्य)

- 1) कदरा स्तंभ म्हणजे काय?
- 2) घळई म्हणजे काय?
- 3) धबधब्याची निर्मित कोणत्या बाह्यकारका व्दारे होते?
- 4) उपयोगीत भूपशास्त्र म्हणजे काय?

5) वांयाच्या क्षरण कार्याची प्रकार कोणते?

Q2 Explain concept /terms/ units / events (any two)
(word limitation minimum 60 for each answer)

10

संकल्पना /संज्ञा/ घटक/ घटना/ स्पष्ट करा. (कोणत्याही दोन)
(प्रत्येक प्रश्नास किमान ६० शब्द मर्यादा)

1. Second order Land forms.
द्वितीय लोणीची भूरूपे
2. Sand Dunes
वालुका गिरी
3. Moraines
तिमीद
4. Sinkholes
अवतरण छिद्रे



Q3 Answer in detail (any one)

10

(word limitation minimum 200 for each answer)

- 1) Explain the erosional land forms of the river.
- 2) Describe the types of weathering

सविस्तर उत्तर लिहा (कोणताही एक)

(प्रत्येक प्रश्नास किमान २०० शब्द मर्यादा)

- 1) नदीच्या क्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे स्पष्ट करा.
- 2) विदारणाच्या प्रकारांचे वर्णन करा.